



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण

## प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक २४]

मंगळवार, एप्रिल १०, २०१८/चैत्र २०, शके १९४०

[पृष्ठ १, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

## भाग एक-अ-नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.), (ना. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ६१.

### जिल्हाधिकारी, यांजकडून

### आदेश

क्रमांक साशा-कार्या-१२-टे-३-पसंपोटनिवडणूक-२२८-२०१८.—

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसईसी-१०९६-सीआर-३४-९६-पीआर, दिनांक १९ नोव्हेंबर, १९९६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७ (३) आणि महाराष्ट्र पंचायत समित्या (मतदार गण व निवडणुका घेणे) नियम, १९६२ च्या आणि त्याबाबतीत देण्यात आलेल्या अधिकारान्वये मी, आशुतोष सलिल, चंद्रपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे जाहीर करतो की, उक्त आदेशाच्या अनुसूचीतील स्तंभ क्रमांक (३) नमूद केलेले सदस्य अनुसूचीच्या स्तंभ क्रमांक (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या निर्वाचक गणाच्या पोट-निवडणुकीमध्ये स्तंभ क्रमांक (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

### अनुसूची

पंचायत समितीचे	निर्वाचक गण क्रमांक	पंचायत समितीवर निवडून	कायमचा पत्ता
नांव	व नांव	आलेल्या सदस्याचे पूर्ण नांव	
(१)	(२)	(३)	(४)
चंद्रपूर	६४-घुग्घूस-२	आगदारी रंजिता पवनकुमार	घुग्घूस, वार्ड क्रमांक ६, तह., जि. चंद्रपूर.

चंद्रपूर :  
दिनांक १० एप्रिल, २०१८.

आशुतोष सलिल,  
जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

ना-एक-अ-१ (१५२३).

(१)